



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

वित्त व लेखा विभाग

परिपत्रक क्र.२०५/२०२६

सेवक व सेवकांच्या नातेवाईकांकरिता विमा योजना

या परिपत्रकाद्वारे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना कळविण्यात येते की, दि. ११ नोव्हेंबर २००८ पासून शिक्षक व शिक्षकेतर सेवकांवर पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या नातेवाईकांसाठी सामूहिक वैद्यकीय विमा योजना (Group Mediclaim Insurance Scheme) राबविण्यात येत आहे.

सदर वैद्यकीय विमा योजनेच्या पंधराव्या वर्षापासून सेवकांच्या नातेवाईकांची कमाल संख्या ३ वरून ५ करण्यात आली आहे. यामध्ये पती/पत्नी, आई, वडील, सासू-सासरे तसेच सेवकांची जास्तीत जास्त दोन मुले यापैकी कोणत्याही ५ नातेवाईकांचा समावेश करण्यात यावा, असा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेला आहे.

सदर विमा योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहिल :-

१. योजनेची व्याप्ती :

सदर विमा योजना विद्यापीठातील खालीलप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना लागू राहिल :-

अ) शासनमान्य करार पद्धतीने नियमित वेतनश्रेणीत नियुक्त केलेले शिक्षक व शिक्षकेतर सेवक.

ब) UGC व इतर योजनेतर्गत इ.एम.एम.आर.सी., मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र, प्रगत संस्कृत अध्ययन केंद्र इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेले सेवक.

क) विद्यापीठाच्या शासनमान्य पदावर धारणाधिकार ठेवून विद्यापीठ निधीतून निर्माण केलेल्या पदावर रुजू झालेले सेवक.

ड) विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर नियुक्त केलेले सेवक :-

१) जाहिरातीद्वारे नियुक्त केलेले सेवक.

२) व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाद्वारे नियुक्त केलेले सेवक.

२. विमा संरक्षण व विमा हप्ता :

सदर विमा योजना "Floater Policy" या प्रकारची असून, सेवक व सेवकांचे समाविष्ट नातेवाईक मिळून विम्याची कमाल मर्यादा रु. ३,००,०००/- राहिल.

सेवकांचा १०० टक्के विमा हप्ता विद्यापीठामार्फत भरला जाईल. नातेवाईकांचा ५० टक्के विमा हप्ता विद्यापीठामार्फत व उर्वरित ५० टक्के विमा हप्ता सेवकाच्या माहे डिसेंबरच्या वेतनापासून तीन हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येईल.

३. वैयक्तिक अपघात विमा :

सदर विमा योजनेमध्ये सेवकांसाठी वैयक्तिक अपघात विमा योजनेचा समावेश असेल. वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत सेवकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death) अथवा कायमस्वरूपी संपूर्ण शारीरिक अपंगत्व (Permanent Total Disability) आल्यास, एकूण रु. ३,००,०००/- पर्यंत विमा रक्कम मिळू शकते.

यासाठी घटना घडल्यानंतर विमा कंपनीस तात्काळ कळविणे आवश्यक राहिल.

४. रुग्णालयीन उपचार व संबंधित खर्च :

विमा कंपनीच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून, सदर विमा योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा, Non-Medical खर्च, प्रशासकीय शुल्क व प्रक्रियाशुल्क वगळता, पात्र वैद्यकीय खर्च विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुज्ञेय राहिल.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंतच्या तसेच रुग्णालयातून सुटल्यानंतरच्या जास्तीत जास्त ६० दिवसांपर्यंतच्या औषधोपचाराच्या खर्चाचा समावेश विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार राहिल.

औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत क्लेम सादर करणे आवश्यक राहिल. सदर मुदतीत क्लेम सादर न केल्यामुळे विमा कंपनीकडून क्लेम नाकारला गेल्यास किंवा त्याबाबत कोणतीही दंडात्मक कार्यवाही झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सेवकाची राहिल.

५. खोलीचे भाडे :

विम्याची कमाल मर्यादा रु. ३ लाख असून, रुग्णालयातील खोलीचे भाडे प्रतिदिन कमाल रु. ३,०००/- (नर्सिंग चार्जेससह) अनुज्ञेय राहिल.

त्याचप्रमाणे अतिदक्षता कक्षाचे (ICU) भाडे प्रतिदिन कमाल रु. ६,०००/- अनुज्ञेय राहिल. त्यामुळे रुग्णाने रुग्णालयात दाखल होताना विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार खोलीची निवड करावी.

६. अत्याधुनिक/प्रगत वैद्यकीय उपचार :

विमा योजनेच्या २० व्या वर्षापासून अत्याधुनिक/प्रगत वैद्यकीय उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

७. प्रसूती खर्च :

सदर विमा योजनेमध्ये Maternity व त्यासंबंधित तत्सम आजार/उपचारांचा समावेश नाही.

८. नव्याने समाविष्ट होणारे सेवक व नातेवाईक :

विमा योजनेमध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या सेवक व त्यांच्या नातेवाईकांना, अपघाताच्या बाबतीत वगळता, विमा योजनेच्या प्रारंभ दिनांकापासून विमा संरक्षण लागू राहील.

९. रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधी :

काही आजार/उपचारांसाठी रुग्णालयात २४ तास दाखल होण्याची आवश्यकता नसते. इतर आजार/उपचारांसाठी किमान २४ तास रुग्णालयात दाखल होणे आवश्यक राहील.

१०. विमा योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेले खर्च :

खालील खर्च विमा योजनेअंतर्गत अनुज्ञेय राहणार नाहीत. :-

अ) OPD औषधोपचाराचा खर्च.

ब) केवळ वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात आलेल्या चाचण्यांचा खर्च.

११. कॅशलेस सुविधा :

सेवक किंवा सेवकाचे पात्र नातेवाईक विमा कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या Network Hospitals मधील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार Cashless Facility च्या माध्यमातून उपचार घेऊ शकतात.

१२. नातेवाईकांची कमाल संख्या :

सेवकावर पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या जास्तीत जास्त पाच नातेवाईकांचा समावेश करता येईल. यामध्ये पती/पत्नी, आई, वडील, सासू-सासरे तसेच सेवकांची जास्तीत जास्त दोन मुले यापैकी जास्तीत जास्त ५ नातेवाईकांचा समावेश करता येईल.

१३. नातेवाईकांचे वय :

ही विमा योजना जन्मापासून ८० वर्षांपर्यंत वयोगटातील नातेवाईकांसाठी लागू राहील.

वैद्यकीय विमा योजनेमध्ये सध्या नाव समाविष्ट असलेल्या नातेवाईकांचे वय कितीही असले तरी, अशा नातेवाईकांची नावे नूतनीकरणाच्या वेळी पुढे चालू ठेवण्यात येतील.

१४. २५ वर्षापेक्षा जास्त वयाची पाल्ये :

सेवकाच्या पाल्याचे वय २५ वर्षापेक्षा जास्त असल्यास व ते पाल्य सेवकावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसल्यास, अशा पाल्याचा विमा, विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार काढता येणार नाही.

१५. शिक्षण घेत असलेली २५ वर्षापेक्षा जास्त वयाची पाल्ये :

सेवकाच्या पाल्याचे वय २५ वर्षापेक्षा जास्त असून ते पाल्य शिक्षण घेत असल्यास व आर्थिकदृष्ट्या सेवकावर अवलंबून असल्यास, विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार अशा पाल्याचा विमा योजनेत समावेश करता येईल.

१६. २५ वर्षापेक्षा जास्त वयाची अविवाहित मुलगी :

सेवकाची २५ वर्षापेक्षा जास्त वयाची अविवाहित मुलगी सेवकावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असल्यास, विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार अशा मुलीचा विमा योजनेत समावेश करता येईल.

१७. माहितीची सत्यता :

सेवकाने विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नातेवाईकांबाबतची माहिती (वय, आर्थिकदृष्ट्या अवलंबित्व इत्यादी) खरी व वस्तुस्थितीशी सुसंगत असल्याची खात्री करून देणे आवश्यक आहे.

सदर माहिती चुकीची अथवा वस्तुस्थितीशी विसंगत असल्यामुळे विमा कंपनीने क्लेम नाकारल्यास त्याची कोणतीही जबाबदारी विद्यापीठाची राहणार नाही.

१८. अपात्र नातेवाईकांची माहिती देण्याची जबाबदारी :

विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या नातेवाईकाने वय किंवा आर्थिकदृष्ट्या अवलंबित्वाबाबतची पात्रता पूर्ण करीत नसल्यास, असा नातेवाईक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणासाठी अपात्र ठरेल.

अशा प्रकारची माहिती संबंधित सेवकाने स्वतःहून विद्यापीठास कळविणे बंधनकारक राहिल.

१९. विद्यमान नातेवाईकांची नावे :

विमा योजनेमध्ये यापूर्वीच समाविष्ट असलेल्या नातेवाईकांची नावे दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या विमा योजनेच्या नूतनीकरणामध्ये, पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

२०. नातेवाईकांचे नाव समाविष्ट करणे/ वगळणे :

ज्या सेवकांना विमा योजनेमध्ये विद्यमान नातेवाईकांव्यतिरिक्त नवीन नातेवाईकाचे नाव समाविष्ट करावयाचे आहे किंवा विद्यमान नातेवाईकाचे नाव वगळावयाचे आहे, त्यांनी सोबत जोडलेल्या अर्जाद्वारे त्याबाबत लेखी स्वरूपात कळवावे.

२१. २५ वर्षपेक्षा जास्त वयाच्या पाल्यांबाबत हमीपत्र :

दि. ११ नोव्हेंबर २०२५ पासून चालू असलेल्या विमा योजनेमध्ये सेवकांचे एकूण ३०४७ नातेवाईक समाविष्ट आहेत.

त्यापैकी ज्या सेवकांच्या पाल्यांचे वय २५ वर्षापेक्षा जास्त आहे, अशा सेवकांनी सदर पाल्य शिक्षण घेत असल्याचे तसेच तो/ती आर्थिकदृष्ट्या सेवकावर अवलंबून असल्याचे, लागू असल्यास, सोबत जोडलेल्या नमुन्यानुसार हमीपत्र सादर करणे आवश्यक राहिल.

२३. विमा योजनेचे नूतनीकरण :

सदर विमा योजनेचे दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी नूतनीकरण करण्यात येईल.

माहिती सादर करण्याबाबत महत्वाची सूचना :

तरी, ज्या सेवकांना त्यांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त नवीन नाव समाविष्ट करावयाचे आहे अथवा विद्यमान नातेवाईकाचे नाव वगळावयाचे आहे, त्यांनी सोबत जोडलेला अर्ज भरून दि. २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत वित्त व लेखा विभागात सादर करावा.

तसेच, दि. ११.११.२०२५ नंतर आजपर्यंत विमा योजनेमध्ये नातेवाईकांचे नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे याबाबत अर्ज सादर केलेल्या सेवकांनी, सदर नावे अद्ययावत करण्यासाठी वित्त व लेखा विभागाशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती पुन्हा सादर करावी.

विमा योजनेमध्ये यापूर्वी समाविष्ट असलेल्या नातेवाईकाचे नाव पुढील विमा योजनेत कायम ठेवावयाचे असल्यास, त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. अशा नातेवाईकांची नावे पुढील विमा योजनेत, विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार, पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

गणेशखिंड, पुणे - ४११००७.

जा.क्र. वित्त/ २०२६-२७ / ६३२

दिनांक : १२ सप्टेंबर, २०२६

(सीएमए (डॉ.) चारुशीला गायके)
वित्त व लेखा अधिकारी

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी :

१. मा. विभागप्रमुख, सर्व शैक्षणिक विभाग,
२. मा. संचालक, सर्व प्रशाला.
३. मा. शाखाप्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग

सदर परिपत्रकामधील आशय आपल्या विभागामधील सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा, हि विनंती.

दिनांक : / /२०२६

हमीपत्र

प्रति,
वित्त व लेखा अधिकारी,
वित्त व लेखा विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे - ७

मी _____ सेवक क्र. _____
विभाग _____ परिपत्रक क्र _____ /२०२६
दि..... नुसार नमूद केल्याप्रमाणे माझा पाल्य २५ वर्षांपुढील असल्यामुळे हमीपत्र देत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राबवित असलेल्या सामुहिक वैद्यकीय विमा योजनेमध्ये माझ्या १/२ मुलांच्या नावाचा समावेश आहे / समावेश करावयाचा आहे.

१. मुलगा/ मुलगी _____

वय : _____

२. मुलगा/ मुलगी _____

वय : _____

माझे पाल्य शिक्षण घेत असल्यामुळे / मुलगी अविवाहित असल्यामुळे पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या माझ्यावर अवलंबून आहे. भविष्यात मुलगा / मुलगी माझ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबनाबाबत अट पूर्ण करित नसल्यास स्वतःहून त्याचे / तिचे नाव पॅलिसीमधून कमी करण्यासाठी लेखी स्वरूपात कळविण्याची जबाबदारी माझी राहिल. वरील माहितीमध्ये असत्यता निदर्शनास आल्यास सर्वस्वी जबाबदारी माझी राहिल.

(नको असलेला मजकूर खोडावा.)

आपला / आपली विश्वासू,

सेवकाचे नाव :

सेवक क्रमांक :

सेवकांच्या नातेवाईकांकरिता विमा योजना

माझे नातेवाईक सदर विमा योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छितात. त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

सेवकाचे नाव	:	मराठी	_____
	:	English	_____
सेवक क्रमांक	:		_____
विभाग	:		_____
दूरध्वनी क्रमांक	:		_____
नातेवाईकाचे नाव (१)	:	मराठी	_____
(in Capital Letters)	:	English	_____
जन्मतारीख व वय	:		_____
स्त्री / पुरुष	:		_____
सेवकाशी नाते	:		_____
नातेवाईकाचे नाव (२)	:	मराठी	_____
(in Capital Letters)	:	English	_____
जन्मतारीख व वय	:		_____
स्त्री / पुरुष	:		_____
सेवकाशी नाते	:		_____
नातेवाईकाचे नाव (३)	:	मराठी	_____
(in Capital Letters)	:	English	_____
जन्मतारीख व वय	:		_____
स्त्री / पुरुष	:		_____
सेवकाशी नाते	:		_____

नातेवाईकाचे नाव (४) : मराठी

(in Capital Letters) : English

जन्मतारीख व वय :

स्त्री / पुरुष :

सेवकाशी नाते :

नातेवाईकाचे नाव (५) : मराठी

(in Capital Letters) : English

जन्मतारीख व वय :

स्त्री / पुरुष :

सेवकाशी नाते :

सेवकाचे नाव :

सेवकाची सही :

नाव :
पदनाम :
सेवक क्रमांक :
विभाग :
मोबाईल क्रमांक :
दिनांक :

प्रती,
मा.वित्त व लेखा अधिकारी,
वित्त व लेखा विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
पुणे -०७.

विषय :- वैद्यकीय विमा योजनेमधून नावे कमी करणेबाबत...

महोदय,

मी, या
विभागामध्ये कार्यरत असून वैद्यकीय विमा योजनेमध्ये माझ्या खालील नातेवाईकांचा समावेश असून
सदरील नावे विमा योजनेमधून वगळण्यात यावीत, ही विनंती.

- १.....
- २.....
- ३.....
- ४.....
- ५.....

कळावे,

आपला विश्वासू,

(.....)